

हेल्प-अ-चाईल्ड या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी सूचना

कृपया ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३०-०६-२०२२ आहे.

-पात्रता-

१. गोदावरी बायोरिफायनरीज लि. समीरवाडी आणि साकरवाडी या भागातील रहिवासी / शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
 - अ) **कर्नाटक** : बागलकोट जिल्यातील रबाकवी , बनहट्टी , मुधोळ आणि जमखंडी तालुक्यातील समीरवाडी कारखान्यापासून ४० कि.मी. पर्यंत वसलेली गावे/शहरे, बेळगाव जिल्ह्यातील मुद्दलागी आणि रायबाग तालुक्यातील विद्यार्थी पात्र आहेत.
 - ब) **महाराष्ट्र** : कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी कारखान्यापासून २० कि.मी. पर्यंत वसलेली गावे व शहरे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील विद्यार्थी पात्र आहेत.
२. २०२१-२२ शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा त्यापेक्षा त्यापेक्षा जास्त श्रेणी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
३. दारिद्र्य रेषाखालील कुटुंबातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ग्राह्य मानले जाते.
४. २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील वार्षिक / बोर्ड / विद्यापीठ परीक्षेतील गुणांची किमान टक्केवारी मुलांसाठी आणि मुलींसाठी ७०% पेक्षा जास्त असावी.
५. नीट/सीईटी श्रेणी व व्यावसायिक/इतर कोर्सची टक्केवारी खालील प्रमाणे असावी :
 - अ) एमबीबीएस/औषधी अभ्यासक्रमांसाठी नीट श्रेणी २५००० च्या आत असावी.
 - ब) अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी श्रेणी १०००० च्या आत असावी.
 - क) द्वितीय अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सीईटी श्रेणी २००० च्या आत असावी.
 - ड) बीएड/डीएड अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान ८०% गुण असावे.
६. आपण शेवटच्या तारखेपर्यंत (म्हणजेच ३०-जून-२०२२) कोणत्याही माहितीत बदल किंवा माहिती टाकणे किंवा माहिती हटवू शकता.

कोण पात्र नाही?

१. आमच्या कार्यक्षेत्राबाहेर शिकणारे विद्यार्थी (व्यावसायिक/ पीजी कोर्स सोडून)
२. कोचिंग वर्ग / स्पर्धा परीक्षा व बाह्य शिक्षण घेणारे विद्यार्थी.
३. चांगल्या आर्थिक स्थितीतील कुटुंबातील विद्यार्थी.
४. विवाहित विद्यार्थी.

-निवड प्रक्रिया-

- ✓ पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज आमंत्रित करणे.
- ✓ अहर्तेच्या आधारे अर्जाची छाननी.
- ✓ विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत.
- ✓ वास्तविक आर्थिक स्थिती/परिसराची पडताळणी करण्यासाठी गृह भेटी.
- ✓ शिष्यवृत्ती साठी आमच्या वेबसाईटवर शॉर्टलिस्टेड विद्यार्थ्यांची माहिती उपलोड करण्यात येईल.

टीप : ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील हयात नाहीत, अनाथ, दैनंदिन मजुरी कामगार, लहान व अल्पभूधारक शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

-कृपया नोंद घ्या-

- ✓ एकदा ऑनलाईन अर्ज सादर झाल्यानंतर अर्जदारास अनुक्रमे नोंदणीकृत ई-मेल व मोबाईलवर सिस्टीम जनरेटेड ई-मेल आणि अर्जाची पोहोच पावती एसएमएस द्वारे मिळेल. कृपया पुढील संदर्भासाठी तेच जतन करा.
- ✓ मुलाखतीची तारीख एसएमएस / ई-मेल द्वारे कळविली जाईल. म्हणून कृपया आपला योग्य उपस्थित संपर्क क्रमांक आणि ई-मेल पत्ता प्रदान करा.
- ✓ कृपया ऑनलाईन अर्जाची प्रत ठेवा आणि ज्या वेळी कर्मचारी मुलाखती घेतील त्या दरम्यान मुलांच्या मदतीसाठी ती जमा करा.
- ✓ ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ३०-जून-२०२२ आहे.

विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर किंवा नाकारण्याचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हेल्प-अ-चाइल्ड कडे असतील.